

August 11, 2021

To,
Department of Corporate Service
BSE Limited,

Registered Office : Floor 25, P. J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai 400001. MAHARASHTRA.
T: 2272 1233 / 1234 | F: 2272 3121 / 3719 | www.bseindia.com

Subject : Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations
and Disclosure Requirements [LODR]) Regulations, 2015.

Reference : Centenial Surgical Suture Ltd. | Scrip Code: 531380

Dear Sir,


In Compliances with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015,
please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisement of the
Standalone Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended
June 30, 2021 published in all the editions of The Free Press Journal and in
Mumbai Edition of Navshakti (Regional Newspaper) on August 11, 2021.

You are requested to kindly take the same on your record.

Sincerely,

For **CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.**




Vijay MAJREKAR
Managing Director & Chief Executive Officer
DIN : 00804808

Enclosures : as mentioned above.

- ☐ **Registered Office**
F-29, MIDC, Murbad, Thane 421401.
MAHARASHTRA.
☎ 912524222905 Fax 912524222905
- ☐ **Manufacturing Facility**
B-17 / F-29 / F-22 MIDC, Murbad,
Thane 421401. MAHARASHTRA.
☎ 2524223200 Fax 912524 222872
- ☐ **Sales Office - Mumbai**
1st Floor, Palai Complex CHS Ltd.,
Bhandarkar Road, Matunga (East),
Mumbai 400019. MAHARASHTRA.
☎ 912224102876 Fax 912224161261
- ☐ **Sales Office - Bengaluru**
No.12/42, Udhani Layout,
Off. Cambridge Road, Halasur,
Bengaluru 560008. KARNATAKA.
☎ 9180 25577791 Fax 9180 25577792
- ☐ **Sales Office - Kolkata**
Flat No. N-1, Ground Floor, 385,
Purbachal, Kalitala Road, P.S.Kasba,
Kolkata 700078. WEST BENGAL.
☎ 91 3324844875 Fax 91 3324844875

Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA.
Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759
Email ID: shareinvestor@centennialindia.com :: Website: www.centennialindia.com

Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended 30/06/2021	Quarter ended 30/06/2020	Year ended 31/03/2021
		Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from Operations (net)	837.29	602.85	3702.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	10.46	21.34	152.99
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary Items)	10.46	21.34	152.99
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	7.55	15.79	96.18
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / Loss for the period after tax and other comprehensive income after Tax)	7.55	15.79	96.18
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the Previous Year)	-	-	2414.68
8	Earnings Per Share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs.10/- each)	0.21	0.43	2.64
	(a) Basic	0.21	0.43	2.64
	(b) Diluted	0.21	0.43	2.64
9	Earnings Per Share (EPS) (after Extraordinary Items) (of Rs.10/- each)	0.21	0.43	2.64
	(a) Basic	0.21	0.43	2.64
	(b) Diluted	0.21	0.43	2.64

Notes:
1. The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 10, 2021.
2. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centennialindia.com and BSE Ltd. website: www.bseindia.com.

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.
Sd/-
Place : Mumbai, Maharashtra
Date : August 10, 2021
Managing Director & Chief Executive Officer ~ DIN : 00804808
Vijay MAJREKAR

VARUN MERCANTILE LIMITED

Regd. Office: 147, 14th Floor, Atlanta, Nariman Point, Mumbai 400 021.
CIN: L51909MH1985PLC321068 - Website: www.vml.org.in

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021

(₹ in lakh, except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2021 (Unaudited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 30.06.2020 (Unaudited)
1.	Total Income from operations	0.00	0.00	0.00
2.	Net Profit / (Loss) for the period before Tax, (before Exceptional and/or Extraordinary Items)	1.02	12.10	3.91
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items)	1.02	12.10	3.91
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.60)	4.62	1.89
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(0.60)	4.62	1.89
6.	Equity Share Capital	199.20	199.20	199.20
7.	Reserves (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet		307.32	
8.	Earnings per Share (Face value of ₹ 10/- each) for continuing and discontinued operations			
	Basic	(0.03)	0.23	0.09
	Diluted	(0.03)	0.23	0.09

Notes:
1. Results for the quarter ended 30th June, 2021 are in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The figures of the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.
2. The Audit Committee has reviewed the above results. The Board of Directors at its meeting held on 10th August, 2021 approved the above results and its release. The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the aforesaid Results.
3. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and Company's website (www.vml.org.in)

For Varun Mercantile Limited
Sd/-
Place : Mumbai
Date : 10th August, 2021
Sanjay T. More
Director

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)

S. NO	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/ (ies) (B)	Date Of NPA(C)	Outstanding Amount (Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO. M0170XVIII (Loan Account No. HHLTHN00407647 of IHFL) 1. MILAN KUMAR MAJI 2. CHANDRANI MAJI	FLAT NO.405, 4TH FLOOR, B WING, RAJ TORRES, OPP. R MALL, CHITALSAR MANPADA, GB ROAD, THANE(W), THANE- 400607, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 59,86,335/- (Rupees Fifty Nine Lakh Eighty Six Thousand Three Hundred and Thirty Five Only) as on 07.05.2021
2	LOAN ACCOUNT NO. B0050XVIII (Loan Account No. HHLTHN00403621 of IHFL) 1. BISHAL SINGHA 2. TAJINDER KAUR	FLAT NO. 419, 4TH FLOOR, WING E, RAJ TORRES, GB ROAD, MANPADA, THANE WEST, THANE- 400607, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 60,59,113/- (Rupees Sixty Lakh Fifty Nine Thousand One Hundred Thirteen Only) as on 14.05.2021
3	LOAN ACCOUNT NO. S0180XVIII-2 (Loan Account No. HHLBOR00456517 of IHFL) 1. SHELTON G DSOUZA 2. GEORGE ANTONY DSOUZA	FLAT NO. 1902, 19TH FLOOR, I WING, FLORESTA, LAWNS AND BEYOND PHASE III, OMKAR INTERNATIONAL DISTRICT, CTS NO. 431, VILLAGE MOGRA, ANDHERI, MUMBAI- 400060, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 48,82,700/- (Rupees Forty Eight Lakh Eighty Two Thousand Seven Hundred Only) as on 12.05.2021
4	LOAN ACCOUNT NO. M0150XVIII-1 (Loan Account No. HHLBOR00332585 of IHFL) 1. MARUTI TUKARAM PAWAR 2. SONALI MADHUKAR GHUGE	FLAT NO. 606, 6TH FLOOR C WING, BROOKLYN PARK EKTA PARKS VILLE NARANGI BYPASS ROAD VIRAR WEST S. NO. 66 HISSA NO. 3 THANE- 401203, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 25,26,618/- (Rupees Twenty Five Lakh Twenty Six Thousand Six Hundred Eighteen Only) as on 18.05.2021
5	LOAN ACCOUNT NO. M0130XVIII-1 (Loan Account No. HHLBOR00453295 of IHFL) 1. MANOHAR MOHAN SAWANT 2. MANALI MOHAN SAWANT	FLAT NO. 102 FIRST FLOOR BUILDING 2 TYPE C PANVELKAR ROCKFORD NEAR FIVE BROAD PHASE II MIDC ROAD KULGAON BADLAPUR EAST, THANE- 421503, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 22,89,889/- (Rupees Twenty Two Lakh Eighty Nine Thousand Eight Hundred Eighty Nine Only) as on 18.05.2021
6	LOAN ACCOUNT NO. S0090XVIII-1 (Loan Account No. HHLBOR00467813 of IHFL) 1. SANGEETA VERMA (PROPRIETOR) SANGEETA TRADERS 2. AKANSHA VERMA	FLAT NO. 702, 7TH FLOOR, C-WING, SHREEDHAN SPLENDOUR, VILLAGE OSHIWARA LINK ROAD, JOGESHWARI (WEST), MUMBAI- 400102, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 71,81,907/- (Rupees Seventy One Lakh Eighty One Thousand Nine Hundred Seven Only) as on 14.05.2021
7	LOAN ACCOUNT NO. R0020XVIII (Loan Account No. HHLDUB00447430 of IHFL) 1. RAHUL NEOTIA 2. SUNITA NEOTIA	FLAT NO. 1604, 16TH FLOOR, F WING, LAWNS AND BEYOND PHASE 2, OMKAR INTERNATIONAL DISTRICT, C.T.S. NOS 431(PT.), VILLAGE MOGRA, TALUKA ANDHERI, MUMBAI- 400059, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 52,88,644/- (Rupees Fifty Two Lakh Eighty Eight Thousand Six Hundred and Forty Four Only) as on 12.05.2021
8	LOAN ACCOUNT NO. A0200XVIII-1 (Loan Account No. HHLBOR00453386 of IHFL) 1. ARPAN KAMLESH MERCHANT 2. KAMLESH DHARAMDAS MERCHANT 3. MOHITA KAMLESH MERCHANT	FLAT NO. 0605, 6TH FLOOR, K WING, FLORESTA BUILDING, LAWNS AND BEYOND PHASE II, OMKAR INTERNATIONAL DISTRICT, CTS NO. 431, VILLAGE MOGRA, ANDHERI, MUMBAI- 400060, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 79,64,087/- (Rupees Seventy Nine Lakh Eighty Four Thousand Eighty Seven Only) as on 12.05.2021
9	LOAN ACCOUNT NO. S0170XVIII (Loan Account No. HHLVSH00461097 of IHFL) 1. SHAIKH IQBAL AHMED 2. JAINUL IQBAL AHMED 3. A. HABIBULLAH	FLAT NO. 2708, 27TH FLOOR, BUILDING NO. 1D, ADHIRAJ SAMYAMA KHARGHAR, S NO 70/1, 70/2, ROHINJAN PANVEL, PANVEL- 410206, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 50,89,244/- (Rupees Fifty Lakh Eighty Nine Thousand Two Hundred Forty Four Only) as on 07.05.2021
10	LOAN ACCOUNT NO. P0100XVIII-1 (Loan Account No. HHLDUB00246344 of IHFL) 1. PRASAD MAHESH CHAUDHARI 2. MADHAVI PRASAD CHAUDHARI	FLAT NO. 1408, 14TH FLOOR, FALCO RIVERSHIRE, VILLAGE MOHILI, AMBIVLI EAST, THANE- 421102, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 23,74,873/- (Rupees Twenty Three Lakh Seventy Four Thousand Eight Hundred Seventy Three Only) as on 14.05.2021
11	LOAN ACCOUNT NO. K0120XVIII-1 (Loan Account No. HHLKAL00319119 of IHFL) 1. KRUPAL R SHAH 2. RITESH VINAYCHANDRA SHAH 3. URMILA V SHAH	PP7 207, XBRIA EXPRESS CITY 91/6, 91/7A2, 99/1B 58/5, 98/3, 99/3B, 91/2, 91/3, 91/1, 96/1, 99/3C & 97/2 VILLAGE MADAP, KHALAPUR MOUJE MAHADAP, THANE- 411004, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 25,24,202/- (Rupees Twenty Five Lakh Twenty Four Thousand Two Hundred Two Only) as on 18.05.2021
12	LOAN ACCOUNT NO. A0140XVIII-1 (Loan Account No. HHLBOR00426909 of IHFL) 1. ANDREW TREVOR DSYLVA 2. NITUNA NELSON BARRETTO	FLAT NO. 1101, 11TH FLOOR E WING LAWNS AND BEYOND PHASE-2 MUMBAI- 400059, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 5,48,169/- (Rupees Five Lakh Forty Eight Thousand One Hundred Sixty Nine Only) as on 18.05.2021

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (a) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower.

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/her liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as are necessary to the Company in law.
Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor.

Place: THANE/ MUMBAI/PANVEL

Sd/-
For Indiabulls Asset Reconstruction Company Ltd
Authorized Officer

कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग

शुद्धि पत्र

इस कार्यलय के द्वारा आमंत्रित ई-अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना-संख्या-RDD/SD/HZB/06/2021-22 पी0आर0 संख्या 251028 (Rural Development) 21-22(D) में प्रकाशित सूचना संख्या को संशोधित कर ई-अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना-संख्या-RE-2/RDD/SD/HZB/15/2019-20 किया जाता है।
निविदा की शेष शर्तें यथावत् रहेंगी।

कार्यपालक अभियंता
ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग
PR 251080 (Rural Development) 21-22 (D)

DEVGIRI KUTIR CO-OP. HOUSING SOCIETY LTD.

(Regd. No. BOM/HSG/7522/1981)
Bldg. No. 241, Pantnagar, Ghatkopar East, Mumbai-400075
Email : devgirikutir241@gmail.com

Expression of Interest for Appointment of PMC and Architect. **DEVGIRI KUTIR CHS Ltd.** bearing Registration no. BOM/HSG/7522 dated 27/2/1981 Building No. 241 situated at S. No. 236-A CTS No. 194 PT at PANTNAGAR, GHATKOPAR EAST, MUMBAI-400075 (hereinafter referred to as "the Society") invites Expression of Interest (EOI) from interested agencies for providing Project Management Consultancy, Architectural and RERA consultancy Services in connection with the proposed redevelopment of the society. The Scope not limited to mentioned herein shall include offering Project Management Services and Architectural Services and RERA consulting services for the society's redevelopment project. The brief scope not limited to mentioned herein shall include designing the project as per norms of MHADA and MCGM, preparation and provision of layouts, plans and drawings for the society redevelopment scheme for approval from various authorities, provision of execution drawings, RERA compliance and management for the Scheme, drawings for execution of project, preparing realistic feasibility report by considering society's previous commitments, vendor management, contractor management, Tendering and Selection of RCC and MEP Consultants, Assist Society for selection of Developer, quality control during execution and supervision of project till completion stage, etc. The consultancy firms should indicate and exhibit the details of previous experience, in the similar type of projects and provide fees structure (as prescribed by Society) and submit their applications to the Secretary of the society on or before **18th August 2021**. Prior to submission of the EOI, interested agencies may contact the Society Chairman/Secretary on any working day between 5 p.m. to 9 p.m. for any explanation, if any, if required. The society reserves all rights either to accept or reject any or all offers without assigning any reasons thereof.

For DEVGIRI KUTIR CO-OP. HOUSING SOCIETY LTD.
Chairman Secretary Treasurer

PUBLIC NOTICE

This is to inform all that, Shri **Prakash Kantilal Bhatt**, claims to be having the ownership rights / tenancy rights / in possession of **Room No. 9, Chawl No. 3, Damji Nenshi Wadi, Station Road, Bhandup West, Mumbai 400 078**. **Shri Prakash Kantilal Bhatt** wants to sell his interests in the property to my client. Therefore, I, on behalf of my client do hereby invite claims or objections from the legal heir or other claimants / objection for the transfer of the said ownership rights / tenancy rights and any other interests of Shri Prakash Kantilal Bhatt in the property within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their Claims / objections for the transfer of ownership rights / tenancy rights and other interest of the Shri Prakash Kantilal Bhatt in the Property. If no claims /objections are received within the period prescribed above, we shall be free to deal with the interest of Shri Prakash Kantilal Bhatt in the said Property. The claims/ objections, if any, received within notice period, shall be dealt according to provisions of law.

Advocate Vinayak S. Kadam
Office No 3, Bali Tower, Station Road Kalwa, Near Saraswat Bank Kalwa West, Thane - 400605.
9821184234
25418728 / 25438728 Email: vinayakkadam103@gmail.com
Place : Thane Date : 11/08/2021

INDIAN BRIGHT STEEL CO. LTD.

C.I.N. No.: L13209MH1960PLC011794

"Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007
Website: www.indianbrightsteel.com Email id: indianbrightsteel@gmail.com

Sr. No.	Particular	Standalone Quarter ended			Standalone Year ended
		3 months ended	3 months ended	3 months ended	12 months ended
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		Unaudited (Rs.) in lakhs	Unaudited (Rs.) in lakhs	Unaudited (Rs.) in lakhs	Audited (Rs.) in lakhs
1	Net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
2	Net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
3	Net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
4	Total comprehensive Income for the period (Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	1.05	1.09	1.26	4.81
5	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet				(64.97)
7	Earnings per share (of Rs.10 each) (for continued and discontinued operations)				
	(a) Basic	(0.26)	(0.17)	(0.17)	(0.82)
	(b) Diluted	(0.26)	(0.17)	(0.17)	(0.82)

Notes:
1. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly/ Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Listed entity, (www.bseindia.com) (www.indianbrightsteel.com)
2. The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
3. #- Exceptional and /or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable
4. The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 10th August, 2021.

For Indian Bright Steel Company Limited
Sd/-
Manubhai Kalidas Parekh
Chairman



LEGAL & RECOVERY DEPARTMENT

Dev's Arcade, Samarth Nagar, Mahatma Nagar Road, Nashik 422005. Tel. No:0253-2355352/53

PUBLIC DEMAND NOTICE

Demand Notice under Rule 3(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 framed under The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Authorised Officer of the Bank had under Sub-Section (2) of Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 as amended by The Enforcement of Security Interest and Recovery of Debts Laws(Amdt.) Act, 2012 (1 of 2013), dt. 03-01-2013 issued Demand Notice as detailed below to its defaulting borrowers/ Mortgagees & Guarantors. Therefore, contents of the said respective notice are being published in this newspaper.

TAKE NOTICE that you had availed sizable credit facility against the mortgage of property mentioned in the table herein below:-

Sr. NO.	NAME OF THE BORROWERS/ GUARANTORS/MORTGAGORS	LOAN ACCOUNT NO.	HYPOTHECATED/MORTGAGED PROPERTIES	NOTICE AMOUNT	DEMAND NOTICE DATE	NPA DATE
1.	M/s. NCC Trans Logistics Pvt. Ltd.,.....Principal Borrower (Pvt. Ltd. company) Reg. Off.: 4, JodhrajMahal, Above Meera Hotel, Mahatma Nagar, Trimbak road , Nashik-422007. Director, Mortgagor & Guarantor Res.: Plot no. 7 & 8 Basant Kamal Bungalow, Shradha Vihar colony, Pipeline road Gangapur road Nashik-422013.	CC/254, Nashik Branch	Movables :- Hypothecation of Book Debts Immovable's i. All that piece and parcel of Plot no 7 admeasuring 178.75 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow " from and out of S. No. 27/5/3, lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mr. Pramod Kumar Choudhary. ii. All that piece and parcel of Plot no 8admeasuring 185.25 Sq. Meters together with construction thereon known as "Basant Kamal Bungalow " from and out of S. No. 27/5/3 lying and situated at Anandwalli Taluka and Dist Nashik in the name of Mrs. Saroj Choudhary iii. All that piece and parcel of Flat no. 4 admeasuring 95.26 Sq. Meters together with Terrace area of 32.53 Sq. Meters on First Floor in the Building JodhrajMahal constructed on Plot No. 12, S. No. 728/1 to 10,13B to 25A, Mouje Anandwalli Taluka and District Nashik Owned and Possessed by Mr. Pramod Kumar Choudhary iv. All that piece and parcel of Shop/Office No. 108,I Floor, admeasuring 33.00 Sq. Mtrs. Maruti Chambers, Shopping Cum Commercial Complex on Plot No. 857/A at Kalamboli Warehouse Complex, Kalamboli, Navi Mumbai owned by Mr. Sunilkumar B. Choudhary	Rs.3,82,26,192.50 (Rupees Three Crores Eighty Two Lakhs Twenty Six Thousand One Hundred Ninety Two and Fifty Paise only) together with interest at contractual rate as indicated in table herein above from 01/07/2021 on wards until the date of payment.	02/07/2021	29/06/2021
2.	Mr. Pramod Basantlal Chaudhari..... Director, Mortgagor & Guarantor Res.: Plot no. 7 & 8 Basant Kamal Bungalow, Shradha Vihar colony, Pipeline road Gangapur road Nashik-422013.					
3.	Mr. Aman Pramod Choudhary..... Director & Guarantor Res.: Plot no. 7 & 8 Basant Kamal Bungalow, Shradha Vihar colony, Pipeline road Gangapur road Nashik-422013.					
4.	Late Mrs. Saroj Pramod Choudhary..... Mortgagor & Guarantor Represented Through her Legal Heirs a) Mr. Pramod kumar B. Choudhary b) Mr. Aman Pramodkumar Choudhary c) Miss. Shikha Pramod kumar Choudhary Res.: Plot no. 7 & 8 Basant Kamal Bungalow, Shradha Vihar colony, Pipeline road Gangapur road Nashik-422013.					
5.	Mr. Sunilkumar Basantlal Choudhary..... Mortgagor & Guarantor Shop No. 108,I Floor, Maruti Chambers Shopping Cum Commercial Complex on Plot No. 857/A at Kalamboli Warehouse Complex, Kalamboli, Navi Mumbai-410218.					

Your aforesaid respective account has become Non Performing Asset as mentioned in the above table. By virtue of the documents duly executed by you all the mortgage charge/hypothecation has been created in favour of the Bank on the aforesaid immovable property. The Bank hereby informs you all that under Sub-Section (13) of Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Hereinafter referred to as the Act) shall, after receipt of this notice refrain from either transfer by way of sale, lease or otherwise create third party interest (other than in the ordinary course of business) in the above mentioned Secured asset, without prior written consent of the Bank. In view of the above the Bank hereby issues this notice under Sub-section (2) of the Section 13 of the Act and calls upon you all to pay, an amount mentioned in the table hereinabove, within 60 days of receipt of this notice, failing which the Bank shall be constrained to attach, sell and/ or take all actions as envisaged in Sub-section (4) of section 13 of the Act and/or adopt any other legal proceeding against all of you before the competent Court /Authority including before the Debt Recovery Tribunal which please note.

Yours truly,
Sd/-
AUTHORISED OFFICER
Dev'sArcade,Samarth Nagar
Mahatma Nagar Road- Nashik 422005.



CIN: L24240MH1952PLC008951; Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street,Mumbai 400 001;

Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051;

Email Id: investor.relations@trent-tata.com; Tel: 022-67009000; Website: www.trentlimited.com.

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June, 2021

₹ in Lakhs

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	For Quarter Ended			For Year ended 31 st March, 2021	For Quarter Ended			For Year ended 31 st March, 2021
	30 th June, 2021	31 st March, 2021	30 th June, 2020		30 th June, 2021	31 st March, 2021	30 th June, 2020	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from operations	37,963.61	84,610.27	14,920.70	225,177.39	54,479.00	97,298.82	30,304.84	279,456.37
Net Profit/(Loss) for the quarter / year before tax and exceptional item	(11,024.53)	8,553.39	(18,220.94)	(6,579.56)	(15,182.12)	3,987.03	(23,153.11)	(20,381.21)
Net Profit/(Loss) for the quarter/ year before tax after exceptional item	(11,024.53)	7,919.39	(18,220.94)	(7,213.56)	(16,372.12)	3,987.03	(23,153.11)	(20,482.32)
Net Profit/(Loss) for the quarter/ year after tax after exceptional item	(8,375.53)	5,687.54	(13,945.94)	(5,101.41)	(13,829.50)	1,744.14	(18,404.12)	(18,113.36)
Other comprehensive Income for the quarter/ year, net of tax	26.60	10,226.28	35.21	10,343.50	38.14	10,547.61	52.86	10,710.37
Total Comprehensive Income after tax for the quarter/ year	(8,348.93)	15,913.82	(13,910.73)	5,242.09	(13,791.36)	12,291.75	(18,351.26)	(7,402.79)
Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1 per Equity Share)	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87	3,554.87
Earning Per Share (of ₹ 1/- each) (not annualised)								
(a) Basic	(2.36)	1.60	(3.92)	(1.44)	(3.56)	0.82	(4.99)	(4.11)
(b) Diluted	(2.36)	1.60	(3.92)	(1.44)	(3.56)	0.82	(4.99)	(4.11)

जाहीर नोटीस
या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, जिल्हा व तुकडी पालघर, तालुका व पोतलुकडी पालघर, दुय्यम निबंधक पालघर हयांच्या अधिकार क्षेत्रातील व गिराळे ग्रामपंचायत, पंचायत समीती पालघर जिल्हा परिषद पालघर हयांच्या हद्दीतील गाव मोजे: गिराळे, तलाठी सजा : दहिसर, तालुका व जिल्हा : पालघर, येथील जमीन मिळकत सर्व नं. २०४ हिस्सा नं. - जिरायत क्षेत्र हे आर ०-७०-७०, वरकस क्षेत्र हे, आर ०-१०-००, एकुण क्षेत्र हे, आर. ०-८०-७०, व पो. खराबा क्षेत्र हे आर ०-०६-३०, अकार व १४४ पैसे, हया जमीन मिळकतीपैकी शरीफ मोहम्मद शेख हयांचे नावे ७/२२ उता-रासदरी नमुद असलेले क्षेत्र हे, आर. ०-४-००, क्षेत्र वगळता उर्वरीत क्षेत्रांपैकी लिहून देणार हयांचे मालकीचे अविभाज्य हिस्स्यचे क्षेत्र २५.०० गुठे म्हणजेच २५०० चौरस मिटर क्षेत्र अशी शेतजमीन मिळकत येथील १. श्री. सुदाम केशव पाटील, २. श्रीमती वैशाली विकास पाटील, ३. श्री. प्रथमेश विकास पाटील, ४. श्री तेजस विकास पाटील, ५. सौ. आशा दशरथ पाटील, ६. निरू विकास पाटील, ७. सौ. पुष्पा महेश ठाकुर, ८. श्रीमती सुष्मा परमानंद वैदय, राहणार : मोजे गिराळे, तालुका व जिल्हा, पालघर हयांचेकडून माझे अशिल कायमच्या खरेदीखता अन्ये विकत घेत आहेत. तरी सदर मिळकतीवर कोणीही इत्तमाचा हक्क अधिकार किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व पुराव्यांपैकी तेथी खालील पर्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणाही काहीही हक्क अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला जाईल असे समजण्यात येईल.

सही/-
अॅड. माधुरी अशोक पाटील,
पत्ता: द्वारा मे. पि. एस. एन्टरप्रायजेस, शॉप नं. ९, बिल्डींग नं ४, सेक्टर ५ शांती गार्डन मीरारोड (पुणे) ठाणे - ४११९०७.

KIRTI INVESTMENTS LIMITED
CIN No. L99999MH1974PLC017826

Reg. Office : 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

Un-Audited Financial Result for the Quarter Ended 30th June, 2021

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021

MCX : Scrip Code : KIRTIINV	Rs. in Lakhs (Except per share data)			
	Quarter Ended		Year Ended	
	30-Jun-2021	31-Mar-2021	30-Jun-2020	31-Mar-2021
Particulars	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations	46.92	(5.97)	5.97	14.93
Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	42.86	(16.11)	4.11	(3.65)
Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	42.86	(16.11)	4.11	(3.65)
Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	42.86	(14.78)	3.46	(3.72)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax))	42.86	(14.78)	3.46	(3.72)
Equity Share Capital	1,100.00	1,100.00	1,100.00	1,100.00
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted	0.195	(0.067)	0.016	(0.017)


Notes :

- (1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 9th August, 2021.
- (2) The Company is engaged in Investment business and there is no separate reportable segment as per Ind AS 108.
- (3) The above financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
- (4) Figures of previous period have been regrouped and / or recast wherever considered necessary to confirm he grouping of current period
- (5) The figures for the quarter ended 31st March 2021 are the balancing figures between the audited figures of the full financial year and the unaudited/reviewed published results for the three Quarters ended 31st December 2020
- (6) In view of the unprecedented COVID 19 pandemic, the management has made an assessment of its position as at the balance sheet date. In assessing, the management has taken into consideration external and internal information upto to the date of preparation of these financial statements. The management has assessed its liquidity and profitability and has concluded that there has been no material impact to its operation or its financial position. However, the impact assessment of COVID 19 is a continuing process given its nature and duration. The management will continue to monitor for any material changes to future economic conditions.
- (7) The Financial Results of the Company are submitted to MCX Stock Exchange and are available on Company's website at www.kirtinvestments.in (8) There is no complaint received or pending as on quarter ending June, 2021

For KIRTI INVESTMENTS LIMITED

Vijaykumar Khawla
Director
DIN No. : 00377686

Mumbai
Date: 9th August, 2021

<div>  Future Supply Chain Solutions Limited CIN: L63030MH2006PLC160376 Regd Off : Knowledge House, Shyam Nagar, Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai - 400 060 Tel. No.: +91 22 6644 2200; Fax No.: +91 22 6644 2201 Website: www.futuresupplychains.com; E-mail: investorrelations@futuresupplychains.com </div>									
Extracts of Financial Results for the Quarter ended June 30, 2021									
(₹ in Lakh)									
Particulars	Standalone			Consolidated					
	Quarter ended		Year Ended	Quarter ended		Year Ended			
	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	31/03/2021	30/06/2021	31/03/2021	30/06/2020	31/03/2021	31/03/2021
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
Total Income from Operations	13,601.29	15,557.64	10,537.19	50,027.89	13,601.29	15,557.64	10,537.19	50,027.89	
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	(4,260.50)	(1,892.13)	(5,540.87)	(18,436.19)	
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4,260.50)	(1,939.36)	(5,540.87)	(18,483.42)	(4,260.50)	(1,939.36)	(5,540.87)	(18,483.42)	
Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Share)	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	4,388.36	
Reserves (excluding revaluation reserves)	51,406.09			51,406.09				51,406.09	
Earnings per share (of Rs. 10/- per share) (not annualised for interim periods)									
Basic (in Rs):	(9.71)	(4.31)	(12.63)	(42.01)	(9.71)	(4.31)	(12.63)	(42.01)	
Diluted (in Rs.):	(9.71)	(4.31)	(12.63)	(42.01)	(9.71)	(4.31)	(12.63)	(42.01)	
Note:									
1. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended June 30, 2021 under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Results"). The complete Results is available on the websites of the Stock Exchanges viz., www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website at www.futuresupplychains.com									
2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 10, 2021.									
For Future Supply Chain Solutions Limited									
Mumbai									
Date : August 10, 2021									
Mayur Toshniwal Managing Director									

AVI PRODUCTS INDIA LIMITED (Formerly known as AVI Photochem Limited) (CIN No. L24200MH1989PLC050913) Regd. Office : 110, Manish Ind. Estate No. 4, Nanghar Road, Vasai (E), Dist., Palghar 401 210 Email : aviphotchem@gmail.com, Website : www.avipho.in Tel : 02502393737				
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021				
Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30.06.21 (Reviewed)	30.06.20 (Reviewed)	31.03.21 (Audited)
		(Rs. in lacs)	(Rs. in lacs)	(Rs. in lacs)
1	Total Income from Operations	46.93	93.68	20.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(1.72)	16.38	(7.40)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.72)	16.38	(7.40)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(1.72)	16.38	(7.40)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(1.72)	16.38	(7.40)
6	Equity Share Capital	104.40	104.40	104.40
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	52.22	53.94	40.85
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations)			
	(a) Basic	(0.17)	1.47	(0.71)
	2. Diluted:	(0.17)	1.47	(0.71)
Notes :				
1. The above results were reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their meeting held on 2nd August 2021				
2. Provision for Income Tax and Deferred Tax, if any, will be made at the end of the year.				
3. Figures of the previous Period Quarter have been regrouped wherever necessary.				
For AVI Products India Limited (Formerly known as AVI Photochem Limited)				
Place: Vasai				
Date : 2nd August, 2021				
Mr. Avinash Vora Managing Director (DIN No. 02454059)				


INDIAN BRIGHT STEEL CO. LTD.					
C.I.N. No.: L13209MH1960PLC011794					
"Aurum Platz", B. N Cross Lane, Pandita Ramabai Marg, Mumbai 400 007					
Website: www.indianbrightsteel.com Email id: indianbrightsteel@gmail.com					
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30th JUNE 2021					
Sr. No.	Particular	Standalone Quarter ended			Standalone Year ended
		3 months ended	3 months ended	3 months ended	12 months ended
		30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
		(Rs.) in lakhs	(Rs.) in lakhs	(Rs.) in lakhs	(Rs.) in lakhs
1	Net profit / (loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
2	Net profit / (loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
3	Net profit / (loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary Items #)	(2.64)	(1.68)	(1.71)	(8.19)
4	Total comprehensive Income for the period [Comprising Profit/ (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1.05	1.09	1.26	4.81
5	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet				(64.97)
7	Earnings per share (of Rs.10 each) (for continued and discontinued operations)				
	(a) Basic	(0.26)	(0.17)	(0.17)	(0.82)
	(b) Diluted	(0.26)	(0.17)	(0.17)	(0.82)
Note:					
1 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial results filed with the Stock Exchanges under Regusation 33 of the SEBI (Listing and other disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly/ Annual Financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the Listed entity. (www.bseindia.com) (www.indianbrightsteel.com)					
2 The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to changes in accounting policies shall be disclosed by means of a footnote.					
3 #- Exceptional and /or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and loss in accordance with Ind-AS Rules/ AS Rules, whichever is applicable					
4 The above results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of the Board of Directors held on 10th August, 2021.					
For Indian Bright Steel Company Limited					
Sd/-					
Manubhai Kalidas Parekh					
Chairman					
Place : Mumbai					
Date : 10.08.2021					

CENTENIAL SURGICAL SUTURE LIMITED Registered Office: F-29, MIDC, Murbad, Thane 421401. MAHARASHTRA. Telephone: 02524-222905 :: CIN: L99999MH1995PLC089759 Email ID : shareinvestor@centenialindia.com :: Website: www.centenialindia.com Statement of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 (Rs. In Lakhs)				
Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended
		30/06/2021	30/06/2020	31/03/2021
		Un-audited	Un-audited	Audited
1	Total Income from Operations (net)	837.29	602.85	3702.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	10.46	21.34	152.99
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary Items)	10.46	21.34	152.99
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	7.55	15.79	96.18
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / Loss for the period after tax and other comprehensive Income after Tax)	7.55	15.79	96.18
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the Previous Year)	-	-	2414.68
8	Earnings Per Share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs.10/- each)			
	(a) Basic	0.21	0.43	2.64
	(b) Diluted	0.21	0.43	2.64
9	Earnings Per Share (EPS) (after Extraordinary Items) (of Rs.10/- each)			
	(a) Basic	0.21	0.43	2.64
	(b) Diluted	0.21	0.43	2.64
Notes:				
1). The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 10, 2021.				
2). The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2021 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Ltd. website : www.bseindia.com.				
for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD.				
Sd/- Vijay MAJREKAR Managing Director & Chief Executive Officer - DIN : 00804808				
Place : Mumbai, Maharashtra				
Date : August 10, 2021				

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in



JAIN
Jain Irrigation Systems Ltd.
Small Ideas. Big Revolutions.
www.jains.com

Regd. Off.: Jain Plastic Park, N.H.No.6, Bambhori, Jalgaon - 425001. CIN : L29120MH1986PLC042028

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30-JUNE-2021

(₹. in Lacs except (8) earning per share)

Sr. No	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
		30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21	30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21
1	Revenue from operations	69,675	74,846	47,955	215,642	177,752	179,380	133,888	566,688
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(4,371)	(4,945)	(15,450)	(47,574)	(135)	2,202	(21,203)	(59,922)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(4,371)	(4,945)	(15,450)	(47,574)	(135)	2,202	(21,203)	(59,922)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,644)	(2,225)	(10,294)	(30,731)	1,344	4,909	(15,861)	(40,272)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,656)	(2,092)	(10,233)	(30,787)	(639)	599	(19,421)	(45,531)
6	Paid up Equity Share Capital- Paid up	(10,313)	10,313	10,313	10,313	10,313	10,313	10,313	10,313
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	380,940	-	-	-	286,472
8	Earnings Per Share (of ₹.2/- each) (for continuing and discontinued operations) -								
	1. Basic:	(0.32)	(0.43)	(2.00)	(5.96)	0.24	0.95	(3.04)	(7.67)
	2. Diluted:	(0.32)	(0.43)	(2.00)	(5.96)	0.24	0.95	(3.04)	(7.67)

Note: The above is an extract of the detailed Un-Audited Financial Working Results for the Quarter ended 30-June-2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Working Results for the Quarter ended 30-June-2021 are available on the websites of the Stock Exchange(s) and the web site of the Company i.e. www.jains.com

For Jain Irrigation Systems Ltd.

Sd/-

Anil B. Jain

Vice Chairman & Managing Director

Place : Mumbai

Date : 10th August, 2021